(Formerly known as HKG Limited) CIN No.: L15100MH2010PLC340313

Date: 13/02/2023

To The Listing Compliance BSE Limited (BSE) P.J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Ref: Script Code- 539097

Sub: Submission of Newspaper Publication of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2022.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and with reference to the above captioned subject, we enclose herewith the copies of Newspaper Advertisement published on 12th February, 2023 in connection with the Standalone and Consolidated Un-Audited Financial Statement of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2022.

Kindly take the same on your record.

Thanking You

Yours Faithfully UR SUGAR INDUSTRIES LIMITED (Formerly Known as HKG LIMITED)

ANKITA GUPTA

Digitally signed by ANKITA GUPTA Date: 2023.02.13 20:57:52 +05'30'


Ankita Gupta (Company Secretary & Compliance Officer)

Encl

Corp. Off: UR Building, Basaweshwar Circle, Bellad Bagewadi, Tal.: Hukkeri, Dist.: Belagavi - 591 305 Karnataka - INDIA Reg Off: C Wing, Madhuban Building, Opp. Dev Nagar, New Sai Baba Nagar, Kandivali West, Mumbai - 400067 Maharashtra - INDIA

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SUNDAY | FEBRUARY 12, 2023

()SEI State Bank of India



Notice of termination

PUBLIC NOTICE

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act in respect of time ailable to redeem the secured assets

POSSESSION NOTICE

All part & Parcel of Residential Flat constructed on land situated in Flat No 1001, 10th Floor, "A" wing "GAYATRI CLASSIC", Survey no. 9, Hissa No. 8, Revenue Village, Fene Tulaka Bhiwandi, Dist. Thane.. Property is in the of owner: - Sri Krishna Kumar Shukla & Mrs. Kusum Shukla with an extent of 41.25 Sq. Mrs (Carpet Area) Bounded By:- Site/Apartment Boundaries:- North:- Land Bearing Survey No.

17 Paid-up equity share capital (Face value of ₹ 2 each) 18 Reserves excluding revaluation reserves

1,050.00 1,050.00

10, East:-Mansarovar, South:-Bobade Land, West:-60 Feet Road Sd/

Date:- 06.02.2023 Place:- Mumbai

Authorised Office

Canara Bank

		as per the balance sheet						756.69	
		Earnings Per share (Face value ₹ 2 each)							
		Basic (₹) Diluted (₹)	(0.03)	0.13 0.13	(0.07)	(0.01)	0.33 0.33	0.41	0.02
ł	-		(0.00)	0.10	(0.01)	(0.01)	0.00	0.41	0.02

S	EJAU
🚞 Gl	ASS
REFLECTIN	G VALUES

SEJAL GLASS LIMITED

173/174, 3rd Floor, Sejal Encasa, S. V. Road, Kandivali (West), Mumbai - 400 067 CIN - L26100MH1998PLC117437, Tel. No. - 91-22-28665100

Email - compliance@sejalglass.co.in, Website-www.sejalglass.co.in

Sd/ Vimal Kumar Gupta AGM

Authorised Officer

Punjab National Bank

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2022 Rs in Lakhs excent FPS

									RS. IN Lakins	except EPS
				STANDALONE				CONSOL	IDATED	
Sr. No.	Particulars	For Quarter Ended	For Quarter Ended	For Nine Months ended	For Nine Months ended	For Year Ended	For Quarter Ended	For Quarter Ended	For Nine Months ended	For Nine Months ended
		31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)
1	Total Income from operations	1,167.49	583.03	3,435.11	1,573.19	2,449.76	1,167.49	583.03	3,435.11	1,573.19
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and Extraordinary items)	34.77	(103.12)	70.64	(303.62)	(322.18)	38.74	(103.12)	74.61	(303.62)
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after Exceptional and Extraordinary items	34.77	(104.22)	(21.93)	14,739.55	14,696.23	38.74	(104.21)	(17.96)	14,739.55
4	Net Profit/(Loss) for the period after tax and after Exceptional and Extraordinary items	34.77	(104.22)	(21.93)	14,739.55	14,696.23	38.74	(104.21)	(17.96)	14,739.55
5	Paid-up Equity share capital (Face Value Rs 10/- per share)	1,010.00	10.00	1,010.00	10.00	1,010.00	1,010.00	10.00	1,010.00	10.00
6	Reserves Excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous accounting year	-	-	-	-	(2,386.09)	-	-	-	-
7	Earnings per share after tax and Extraordinary and/or Exceptional items (Face value of Rs. 10/- each									
(i)	Basic EPS (in Rs.)	0.34	(0.86)	(0.22)	121.35	126.24	0.38	(0.86)	(0.18)	121.35
(ii)	Diluted EPS (in Rs.)	0.34	(0.86)	(0.22)	121.35	126.24	0.38	(0.86)	(0.18)	121.35

NOTES

1 The Audit Committee has reviewed the above financial results for the guarter ended and nine months ended December 31, 2022 and the Board of Directors of Seial Glass Limited ("the Company") have approved the same and its release at their respective meetings held on February 11, 2023.

2 The statutory auditors have carried out limited review on the above unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2022 and have expressed an ungualified review opinion.

3 Exceptional Loss for the quarter ended September 30, 2022 is in respect of loss on sale of non core assets as envisaged in Resolution Plan approved by the Hon'ble Nationa Company Law Tribunal, Mumbai Bench. Exceptional Gain for the year ended March 31, 2022 is in respect of derecognition of financial and operational creditors (including statutory dues) as per the said Resolution Plan and reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses made in earlier years & impairment / Written off of Assets. The Company has only one reportable segment i.e. Glass Processing Business and hence segment reporting is not applicable.

The Company had incorporated a Limited Liability Partnership by the name of M/s Sejal Glass Ventures LLP ("LLP") on August 02, 2022 wherein the Company held 99.99% sharing in Profit and Loss and Capital Contribution. In the said LLP vide an agreement dated December 5, 2022 M/s. Dilesh Roadlines Pvt. Ltd., was admitted as Partner Consequent upon the admission of new partner the Capital Contribution and Profit and Loss sharing of the Company has been reduced to 44.99%, thereby making it an associate of the Company. The said LLP has formed a wholly owned subsidiary by the name of M/s Sejal Glass and Glass Manufacturing Products LLC, in UAE on November 15, 2022. The above consolidated results for the quarter and nine months ended December 31, 2022 are of the Company and the said LLP (including its wholly owned subsidiary as mentioned above) as per equity method prescribed under IndAS 28."

6 The consolidated results for the quarter and nine months ended December 31, 2021 are of the Company and its then associate M/s Sejal Firebaan Glass Pvt. Ltd., which ceased to be an associate pursuant to transfer of holding by the Company during the quarter ended March 31, 2022

The Resolution Applicant(s) had deposited all the payments in accordance with the Resolution Plan as approved by the Hon'ble NCLT, Mumbai bench, vide order dated March 26, 2021 and the Company has distributed the same among the Creditors as per the approved Resolution Plan. Consequent upon the payments, the Resolution Plan stands fully implemented and the role of the Monitoring Committee has come to an end. The Chairman of the Monitoring Committee (Erstwhile Resolution Professional) has already filed ar Interlocutory Application along with the progress report with the Hon'ble NCLT, Mumbai bench for Orders. The matter is pending for hearing.

8 Figures for the previous guarter/period/ year ended have been rearranged / re-grouped / reclassified wherever necessary, to correspond with those of the figures for the curren vear/quarter ended.

9 The quarter and nine months ended results are available on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Company at www.sejalglass.co.in For Seial Glass Limited

Date · February 11, 2023	Sd/- Jiggar Savla Executive Director
Date : February 11, 2023	Executive Director
Place : Mumbai	DIN: 09055150

				(₹ in Lakhs)	
		Quart	Quarter Ended		
Sr.	Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2022	
ю.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
	Income				
	Revenue From Operations	-	273.60	902.64	
	Other Income	2.23	(3.82)	8.49	
	Total Income	2.23	269.78	911.13	
	Expenses				
	Cost of Material Consumed	0 .	-		
	Purchase of stock in trade		20.85	430.47	
	Changes in Inventories Of Finished Goods		257.62	348.85	
	Employee Benefits Expenses	12.09	14.46	51.03	
	Finance Cost	0.31	0.22	0.94	
	Depreciation & Amortization Expenses	3.40	3.40	10.10	
	Other Expenses	7.61	21.43	77.13	
	Total Expenses	23.41	317.97	918.53	
	Profit before exceptional Item & Tax	(21.18)	(48.19)	(7.40)	
	Exceptional Item	-	-	-	
	Prior Period Expense	-	-	-	
	Profit from Operation before Tax	(21.18)	(48.19)	(7.40)	
	Tax Expenses				
	Current	(4.03)	(12.14)		
	Earlier Year Tax			×	
	Deferred Tax	(0.38)	(0.40)	(1.16)	
	Total Tax	(4.42)	(12.54)	(1.16)	
	Profit from Continuing Operation (7-8)	(16.76)	(35.65)	(6.24)	
0	Non Controlling Interest	(1.43)	0.03	(2.53)	
1	Profit / (Loss) from discontinuing Operation	-	-	-	
2	Tax Expenses discontinuing Operation	-			
3	Profit / (Loss) from discontinuing				
	Operation after tax	-	-	-	
4	Profit from the period (9+13)	(15.33)	(35.68)	(3.71)	
5	Other Comprehensive Income:				
	Items that will not be reclassified to				
	Profit & Loss				
	Income tax related to items that will not				
	be reclassified to Profit / Loss	-	-		
6	Total Comprensive Income for the Period	-	-		
	Comprensive Profit and other				
_	Comprensive income for the period	(15.33)	(35.68)	(3.71)	
7	Paid-up equity share capital	4 050 05	4 050 05	4 050 55	
_	(Face value of . 2 each)	1,050.00	1,050.00	1,050.00	
8	Reserves excluding revaluation reserves				
	as per the balance sheet				
9	Earnings Per share (Face value . 2 each)	(0.00)	(2.25)	(0.6.1)	
)	Basic (₹)	(0.03)	(0.07)	(0.01)	
)	Diluted (₹)	(0.03)	(0.07)	(0.01)	

Place: Belagavi

Date: 10/02/2023

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on10th February 2023.

2. The financial results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016. 3. The Company has reported segment information as per Ind AS 108 "Operating Segment" as below: i. Digital Marketing Services, ii

Trading of Securities

4. The previous figures have been reclassified / regrouped whenever required to confirm with current periods

5. During the previous quarter the Company has started the open offer transaction entered with Mr. Lava Ramesh Katti and the same has been successfully completed the process of open offer transaction in month of October 2022. The details of the same is also available on the website www.bseindia.com

6. The Company has sold its stake in its subsidiary name 'HKG Retails Private Limited' ('HKG Retails') during the quarter ended 31 December 2022 hence HKG Retails Private Limited ceases to be subsidiary company w.e.f. 05 December 2022

For, UR SUGAR INDUSTRIES LIMITED formely kr	nown as HKG LIMITED
	Lava Ramesh Katti
	Managing Director
	DIN: 02777164

Date: 11.02.2023 Place : Mumbai

ASHOKA BUILDCON LIMITED ЛЅНѺКЛ҅

CIN:L45200MH1993PLC071970

Regd. Office: S. No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nasik - 422 011 Phone No: 0253-6633705, Fax:+0253 2236704, Email: investors@ashokabuildcon.com, Website: www.ashokabuildcon.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER &

NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

		Quarter ended		Year ended
Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.03.2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	195,624.81	180,768.67	144,048.54	594,580.22
Net profit / (loss) for the period (before tax, exceptional /extraordinary items)	15,229.33	10,389.53	42,129.78	93,220.95
Net profit / (loss) for the period after tax (after exceptional/extraordinary items)	13,837.26	6,566.47	38,916.04	77,140.60
Net profit / (loss) for the period attributable to shareholders of the company	13,610.07	6,366.20	39,247.44	77,856.10
Total comprehensive income / (loss) for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income/(loss) (after tax)	13,857.82	6,619.00	38,912.56	77,271.02
Paid-up equity share capital (face value of Rs.5/- each	14,036.16	14,036.16	14,036.16	14,036.16
Other Equity				
Earnings per share (face value of Rs.5/- each)				
Basic (Rs)	4.85	2.27	13.98	27.73
Diluted (RS)	4.85	2.27	13.98	27.73

KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

			Year ended			
	Particulars	31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.03.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Tot	tal Income from operations	155,951.28	128,026.01	110,370.79	459,145.66	
Pro	ofit before tax	8,889.40	8,732.73	(66,142.83)	(22,359.07)	
Pro	ofit after tax	6,672.23	6,546.00	(69,355.44)	(30,864.82)	

Notes:

1. The standalone and consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on February 10, 2023.

2. The above is an extract of the detailed format of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2022 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and nine months ended December 31, 2022 is available on the Company's website i.e. www.ashokabuildcon.com under Investor Information section and on the websites of the stock exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

	For & on behalf of Board of Director of Ashoka Buildcon Limited
Place: Nashik	Sd/-
Date: February 10, 2023	(Satish D. Parakh) Managing Director DIN : 00112324

	38.85.505	? रोजी संप		, मेकर चेंबर्स III ईमेलः	सीआयएन : ए , २२३, नरिमन पो secretarial@m	ल६५९२०एमएच ॉईट, मुंबई-४०० hukeshbabu.cc	१९८५पीएलसी ०२१. • दूर.: ०२ m • वेबसाईटः w	२-२२८३४४६२ ww.mbfsl.com	/२२८४४०१५	त्रित वित्ती	य निष्कर्षा	चे विवरण	
													(रु. लाखात)
अ.	तपशील			र्आ	लेप्त					एक	19 10 M 10		
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले व	नऊ महिने	संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले :		संपलेले वर्ष
		३१/१२/२०२२ अलेखापरिक्षित	३०/०९/२०२२ अलेखापरिक्षित	३१/१२/२०२१ अलेखापरिक्षित	३१/१२/२०२२ अलेखापरिक्षित	३१/१२/२०२१ अलेखापरिक्षित	३१/०३/२०२२ लेखापरिक्षित	३१/१२/२०२२ अलेखापरिक्षित	३०/०९/२०२२ अलेखापरिक्षित	३१/१२/२०२१ अलेखापरिक्षित	३१/१२/२०२२ अलेखापरिक्षित	३१/१२/२०२१ अलेखापरिक्षित	३१/०३/२०२ लेखापरिक्षित
8	प्रवर्तनातून उत्पन्न आणि इतर उत्पन्न	४०९.१४	३३४.७६	४९१.३१	880.24	१,६७९.४८	२,१४१.३४	४३०.१५	३७६.४५	482.66	१,०६९.७०	१,७५६.४६	२,२३१.४
ર	कालावधीसाठी नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बोपूर्वी)	३२०.०८	२५८.४६	१०४.४७	७५३.३१	३८७.५९	२६४.५०	३१७.६७	२६४.६१	९९.३१	७४०.४६	३९९.५५	२३३.६
3	करपूर्व परंतु अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर निव्वळ नफा	३२०.०८	२५८.४६	१०४.४७	७५३.३१	३८७.५९	२६४.५०	३१७.६७	२६४.६१	९९.३१	७४०.४६	३९९.५५	२३३.६
8	करोत्तर आणि अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर निव्वळ नफा	२४३.४३	१८३.८६	હદ્દ.રૂપ	५६२.८२	२९१.५३	२०९.९०	२४०.७८	१८९.७२	७०.९८	५४९.२५	३०२.६८	<u> ୧७७.</u> ९
ų	इतर सर्वसमावेशक उत्पन्न, करांच्या निव्वळ	५२८.७१	१,३०९.६१	४०४.९४	२५८.५९	२,२२५.७३	२,१२४.८७	୯७६.७७	१,२८६.६५	६४२.९७	१८६.३१	२,९६८.९९	३,०८२.६
ξ	करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	७७२.१४	१,४९३.४७	868.88	८२१.४१	२,५१७.२६	२,३३४.७७	8,880.44	१,४७६.३७	હશ્ર.૬५	७३५.५६	३,२७१.६७	३,२६०.६
6	समभाग भांडवल	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७५	६९६.७
٢	पूनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव (मागील लेखापरिक्षित हिशोबांप्रमाणे)	-	-	-	-	-	५,९८१.६८	-	-	-	-	-	७,६५८.०
٩	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य) ए) मूलभूत	३.४९	२.६४	१.१०	٥.0	४.१८	3.08	३.४५	२.७२	१.०२	٥.٤٤	४.३४	२.५
	र) मूलमूत बी) सौम्यिकत	3.89	२.६४ २.६४	۲.۲۰ ۲.۲۰	2.09	۵. ९८ ४. १८	3.08	२.८५ ३.४५	۲.७२ २.७२	र.०२ १.०२	33.0	۵.२٥ ४.३४	۲.۹ २.५

दि इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : आयटीआय हाऊस, ३६, डॉ. आर. के. शिरोडकर रोड, परळ, मुंबई-४०० ०१२. फोन: + ९१-२२-४०२७ ३६००, फॅक्स: +९१-२२-४०२७३७००, ई-मेल : info@itiorg.com; वेबसाईट: www.itiorg.com, सीआयएन: एल६५९१०एमएच१९९१पीएलसी०६२०६७

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा विवरण

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले न	ाऊ महिने	संपलेले वर्ष
क्र.		38.85.9055	30.09.2022	38.85.9058	\$8.85.2055	\$9.99.2079	38.03.2022
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	एकूण उत्पन्न	७,१३५.८४	८,१०९.०४	७,५५२.६२	२४,००३.४५	२५,७०२.५४	३३,९३४.०६
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी आणि सहयोगीच्या नफ्याचा हिस्सा पूर्व)	92.29	६३०.०८	(५३४.९५)	३९६.४७	९३७.८८	८१४.२४
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी आणि सहयोगीच्या नफ्याचा हिस्सा पश्चात)	१७८.६५	६७८.९९	(५८८.१०)	६०७.०३	१,१७८.६७	१,१९७.०१
ጸ	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबी, अनियंत्रक व्याज आणि सहयोगीच्या नफ्याचा हिस्सा पश्चात)	२२.९८	२९२.२४	(১১.१১७)	(१५८.९२)	२१८.५६	१४५.०९
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा) (कालावधीकरिता नफा (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	33.3८	३०३.९१	(७८९.०७)	(१२५.१८)	२१८.५२	१९०.५५
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १० प्रती समभाग)	4,778.77	५,२२४.२२	५,१५२.०३	4,778.77	५,१५२.०३	५,१५२.०३
9	इतर इक्विटी (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार	-	-	-	-	-	५४,९३०.८८
٢	प्रती समभाग प्राप्ती अनन्यसाधारण बाबीपूर्व आणि पश्चात (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मुल्य)				~ ~ ~		
	मुलभूत (रु.)	0.04	०.५७	(१.५५)	(0.28)	०.२५	0.39
	सौम्चिकृत (रु.)	0.04	0.40	(१.५५)	(0.28)	0.24	0.30

वरील निष्कर्ष हे १० फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत दि इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड (''कंपनी'') च्या लेखापरिक्षण समितीद्वारे पुनीविलोकीत करण्यात आले आणि त्यानंतर संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. कंपनीच्या सांविधिक लेखापरिक्षकांनी अंतरिम एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे स्वतंत्र लेखापरिक्षण पुनीविलोकन केले आहे.

सदर निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड (''इंड एएस्'' असा उद्घेख) फायनान्शियल रिपोर्टिंग सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस्) रुल्स अनुसार तयार केले आहेत.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा तपशिलवार उतारा आहे, ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष बीएसई वेबसाईट www.ibseindia.com, एनएसई वेबसाईट www.ibseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.itiorg.com वर उपलब्ध आहेत

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले नः	ऊ महिने	संपलेले वर्ष
क्र.		\$9.99.999	30.09.2022	\$9.97.7079	\$9.99.9099	38.82.2028	38.03.2022
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	एकूण उत्पन्न	२,५०५.५३	२,७९९.८७	३,२३२.२४	८,९९३.९९	९,५६६.४०	१२,४३०.९३
2	कर पूर्व नफा/(तोटा)	६७.७१	28.86	(९६.११)	२५३.५८	३०३.४४	२६.१७
m,	करपश्चात नफा/(तोटा)	90.88	38.98	(७६.१०)	768.68	३४८.३४	94.80

दि इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड चिंतन व्ही, वालिय

नॉन एक्झीक्युटिव्ह चेअरमन डीआयएन: ०५३३३९३६

1 050 00

1 050 00

मंबई. १० फेब्रवारी. २०२३ कुपया आम्हाला भेटा www.itiorg.com

	1e spirit of N]	UR SU Reg.Office: C Wing, Madhuban B	(Formeri L151	y Known as 00MH2010P	HKG Limi LC340313	ted)		ai - 400 067	
ic now	, QA VA	ars old!		STANDALONE UNAUDITED FINANCIA							
12 1101	UT YOU										₹ in Lakhs)
					1	Quarter Ended	3	Year to	Date		Ended
THE	畲	-	Sr.	Destinution	31.12.2022					31.03.2022 30.09.2022	
FRE	CE PRESS	JOURNAL	No	Particulars	(Unaudited)	(Management Certified)					
100	CONTRACTOR OF CONTRACTOR			Income							
V	www.freepress	journal.in	1	Revenue From Operations	-	94.86	273.47	902.51	287.74	678.57	902.51
			2	Other Income	1.23	0.00	(3.91)	7.40	0.07	6.92	6.17
				Total Income	1.23	94.86	269.56	909.91	287.80	685.48	908.68
			- 4	Expenses							
			а	Cost of Material Consumed	0.00	-		400.47	-	504 FF	400.47
			b C	Purchase of stock in trade	0.00	65.10	20.85 257.62	430.47 348.85	155.68	564.55 -159.71	430.47 348.85
			d	Changes in Inventories Of Finished Goods Employee Benefits Expenses	9.00	(55.67) 7.18	14.46	47.95	(75.20) 20.16	-159.71 50.42	348.80
			e	Finance Cost	0.31	0.21	0.22	0.94	0.30	0.53	0.63
			f	Depreciation & Amortization Expenses	3.40	2.07	3.40	10.10	3.55	13.37	6.7
			g	Other Expenses	9.41	23.94	21.26	76.46	47.32	76.75	67.05
۲ ۲	10		9	Total Expenses	22.12	42.82	317.81	914.77	151.81	545.92	892.6
ष्कषा	चे विवरण		5	Profit before exceptional Item & Tax	(20.89)	52.03	(48.25)	(4.87)	135.99	139.57	16.03
		()	6	Exceptional Item	-	-	-	·····/	-	-	
		(रु. लाखात)		Prior Period Expense	-	-	-		-	-	
			7	Profit from Operation before Tax	(20.89)	52.03	(48.25)	(4.87)	135.99	139.57	16.03
गंगलेले :	नऊ महिने	संपलेले वर्ष	8	Tax Expenses							
		inclusion of the	а	Current	(4.03)	13.10	(12.14)		34.23	9.36	4.03
15055	36/65/6658	38/03/2025	b	Earlier Year Tax	-	-	-	-	-	(16.00)	
परिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	С	Deferred Tax	(0.38)	-	(0.40)	(1.16)	-	(1.19)	(0.77
59.00	१,७५६.४६	२,२३१.४१		Total Tax	(4.42)	13.10	(12.54)	(1.16)	34.23	(7.83)	3.26
41.00			9 10	Profit from Continuing Operation (7-8)	(16.47)	38.94	(35.71)	(3.71)	101.76	147.39	12.76
४०.४६	३९९.५५	२३३.६२	10	Non Controlling Interest Profit / (Loss) from discontinuing Operation		-		-	-		
			12	Tax Expenses discontinuing Operation							
			13			-			-		
				after tax	- 1	-	- 1	-	-	-	
४०.४६	३९९.५५	२३३.६२	14	Profit from the period (9+13)	(16.47)	38.94	(35.71)	(3.71)	101.76	147.39	12.76
			15	Other Comprehensive Income:	, í						
			1	Items that will not be reclassified to							
89.24	३०२.६८	१७७.९४		Profit & Loss		-	.		Ξ.		3
		,	ii	Income tax related to items that will not							
			2000	be reclassified to Profit / Loss "	-	-	-	-	-	-	
			16								
८६.३१	२,९६८.९९	३,०८२.६८		Period		-	-	-	-	-	· ·
				Comprensive Profit and other							
રૂ५.५६	3.208.50	3,260.62		Comprensive Front and other	(16.47)	38.94	(35.71)	(3.71)	101.76	147.39	12.76
41.14	4,101.40	4,140.41			1 (19.77)	00.04	(00.71)	(Wiri)	10100	141.00	1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1

17 Paid-up equity share capital



टिपा :

कंपनीने १ एप्रिल, २०१९ पासून कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टँडर्डस्) रुल्स, २०१५ सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १३३ अंतर्गत अधिसुचित इंडियन अकाऊंटींग स्टँडर्ड (इंड एएस) चा अवलंब केला व अशा संक्रमणाची प्रभावी तारीख होती १ एप्रिल, २०१८. असे संक्रमण अधिनियमान्वये अधिसूचित पूर्वीचे अकाऊंटींग स्टेंडर्डस् सहवाचता त्याअंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे (एकत्रित उल्लेख मागील जीएएपी) यांचेपासून केलं आहे.

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केले ते १० फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर केले आणि अभिलिखित केले. वैधानिक लेखापरीक्षकांनी अर्हता विरहित लेखापरीक्षण अभिप्राय दिले आहेत. 2.

आवश्यकतेनुसार मागील कालावधीच्या आकडेवारीचे पुनर्गठन, पुनर्रचना केले आहे. 3.

४. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि नऊ महिने समाप्तीच्या वित्तीय निष्कषांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.mbfsl.com वर उपलब्ध आहे.

मुकेश बाबू फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड करिता आणि वतीने

ठिकाणः मुंबई

दिनांकः १०/०२/२०२३

PRIME

व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ००२२४३००

Place: Belagavi Date: 10/02/2023

सही/-मकेश बाब

PRIME PROPERTY DEVELOPMENT CORPORATION LIMITED $\left(\right)$

Regd. Off.: 501, Soni House, Plot No. 34, Gulmohar Road No. 1, Juhu Scheme, Vile Parle (W), Mumbai 400 049. Tel.: 26242144 • Email : ppdcl.chairman@gmail.com • Website : www.ppdcl.com CIN : L67120MH1992PLC070121

EXTRACT OF UNAUDITED STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2022

FOR THE QUARTER & NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2022 (₹ in Lakhs)												
		Standalone					Consolidated					
PARTICULARS	Quarter Ended			Nine Month Ended Year Ended		Quarter Ended			Nine Month Ended		Year Ended	
				31.12.2022 UnAudited	31.12.2021 UnAudited	31.03.2022 Audited		30.09.2022 UnAudited	31.12.2021 UnAudited	31.12.2022 UnAudited		31.03.2022 Audited
Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) from Ordinary activities after Tax Net Profit/ (Loss) for the period after Tax (after extraordinary items) Total Comprehensive income for the period [Comprising Profir/(Loss) for the period (after tax) and Other	24.58 (53.59) (53.59)	21.82 (57.63) (57.63)	3.36 (90.01) (90.01)	69.81 (170.84) (170.84)	(405.47)	(81.44) (457.17) (457.17)	16.97 (57.68) (57.68)	17.37 (72.30) (72.30)	3.36 (97.40) (97.40)	54.53 (196.73) (196.73)	(117.04) (422.53) (422.53)	(81.14) (487.08) (487.08)
Comprehensive income (after tax)] Equity Share Capital Reserve (Excluding Revaluation reserves as per balance sheet of previous year) Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 5/-éach):	(53.59) 848.55	(57.63) 848.55	(90.01) 848.55	(170.84) 848.55 6,029.02	848.55	(447.67) 848.55 6,199.87	(57.68) 848.55	(72.30) 848.55	(97.40) 848.55	(196.73) 848.55 5,447.42	(421.08) 848.55 5,700.65	(477.58) 848.55 5,644.15
(a) Basic (b) Diluted Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 5/- each):	(0.32) (0.32)	(0.34) (0.34)	(0.53) (0.53)	(1.01) (1.01)	(2.38)	(2.64) (2.64)	(0.34) (0.34)	(0.43) (0.43)	(0.57) (0.57)	(1.16) (1.16)	(2.48) (2.48)	(2.81) (2.81)
(a) Basic (b) Diluted	(0.32) (0.32)	(0.34) (0.34)	(0.53) (0.53)	(1.01) (1.01)		(2.64) (2.64)	(0.34) (0.34)	(0.43) (0.43)	(0.57) (0.57)	(1.16) (1.16)	(2.48) (2.48)	(2.81) (2.81)

Notes :

1) The UnAudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and nine month ended 31st December, 2022 in respect of Prime Property Development Corporation Limited ("The Company") have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on Saturday, the 11th day of February, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review. 2) The Consolidated financial result includes the financial results of the wholly owned subsidiary, Sea King-club Pvt. Ltd.

3a) Provision for Current Taxation for the quarter /nine month ended 31st December, 2022 has not been provided & will be accounted on annual audit account

b) Deferred tax liability / asset for the quarter nine month ended 31st December, 2022 has not been provided & will be accounted on Annual Audited Accounts, in accordance with Indian Accounting Standard - 12 on "Income Taxes". c) Provision for gratuity will be provided and accounted on annual audited accounts in accordance with Indian Accounting Standard - 19.

(c) Provision for glatanty will be provided and accounted on animal adulted accountes in accounted on animal adulted accountes in accounted on a set of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange works for a set of the detailed of the detailed format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website...www.ppdcl.com

	For Prime Property Development Corporation Ltd
Place: Mumbai	P. L. Soni
Date: 11/02/2023	Chairman
	(DIN: 00006463)

10	(Face value of ₹ 2 each) Reserves excluding revaluation reserves						1,050.00	1,050.0	
	as per the balance sheet						756.69		
19	Earnings Per share								
	(Face value ₹ 2 each)								
a)	Basic (₹)	(0.03)	0.13	(0.07)	(0.01)	0.33	0.41	0.	
b)	Diluted (₹)	(0.03)	0.13	(0.07)	(0.01)	0.33	0.41	0.	
	CONSOLIDATED UNAUDITED FINAN	ICIAL RESU	LTS FOR THE	QUARTER #	AND YEAR T	O DATE 31	DECEMBER		
								(₹ in Lakhs	
Sr.				_	Quart 31.12.2022	er Ended 30.09.2022	Year to Da 31.12.202		
ər. No.	Particulars					31.12.2022 Unaudited)	(Unaudited)	31.12.202 (Unaudite	
NŲ.	Income					Unauqueq)	(Unaudited)	(Unaudite	
1	Revenue From Operations					-	273.60	902.64	
2	Other Income					2.23	(3.82)	8.49	
3	Total Income				F	2.23	269.78	911.13	
4	Expenses					2.24	200.10	011.10	
al	Cost of Material Consumed					-	-	.	
b	Purchase of stock in trade					-	20.85	430.47	
c	Changes in Inventories Of Finished Goods					1000 C	257.62	348.8	
d	Employee Benefits Expenses					12.09	14.46	51.03	
e	Finance Cost					0.31	0.22	0.9	
f	Depreciation & Amortization Expenses					3.40	3.40	10.10	
g	Other Expenses					7.61	21.43	77.1	
-	Total Expenses					23.41	317.97	918.5	
5	Profit before exceptional Item & Tax					(21.18)	(48.19)	(7.40	
6	Exceptional Item					-	· · ·		
	Prior Period Expense					-	-		
7	Profit from Operation before Tax					(21.18)	(48.19)	(7.40	
8	Tax Expenses								
a	Current					(4.03)	(12.14)		
b	Earlier Year Tax			-					
C	Deferred Tax					(0.38)	(0.40)	(1.16	
	Total Tax					(4.42)	(12.54)	(1.16	
9	Profit from Continuing Operation (7-8)					(16.76)	(35.65)	(6.24	
	Non Controlling Interest					(1.43)	0.03	(2.53	
	Profit / (Loss) from discontinuing Operation					-	-		
	Tax Expenses discontinuing Operation					-	-		
13									
	Operation after tax				F	- /4E 22\	-	(9.74	
	Profit from the period (9+13) Other Comprehensive Income:				L	(15.33)	(35.68)	(3.71	
15	Items that will not be reclassified to								
	Profit & Loss						0.94		
	Income tax related to items that will not					-	-		
	be reclassified to Profit / Loss					_			
16	Total Comprensive Income for the Period					-	-		
	Comprensive Profit and other					-	-		
	Comprensive income for the period				F	(15.33)	(35.68)	(3.71	
17	Paid-up equity share capital				-	10.00/	(00.00)	10071	
.,	(Face value of . 2 each)					1,050.00	1,050.00	1,050.00	
18	Reserves excluding revaluation reserves					.,000.00	1,000.00	1,000.00	
	as per the balance sheet								
	Earnings Per share (Face value . 2 each)								
19									
	Basic (₹)				1	(0.03)	(0.07)	(0.01)	

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th February 2023.

2. The financial results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

3. The Company has reported segment information as per Ind AS 108 "Operating Segment" as below: i. Digital Marketing Services, ii Trading of Securities

4. The previous figures have been reclassified / regrouped whenever required to confirm with current periods.

5. During the previous quarter the Company has started the open offer transaction entered with Mr. Lava Ramesh Katti and the same has been successfully completed the process of open offer transaction in month of October 2022. The details of the same is also available on the website www.bseindia.com.

6. The Company has sold its stake in its subsidiary name 'HKG Retails Private Limited' ('HKG Retails') during the quarter ended 31 December 2022 hence HKG Retails Private Limited ceases to be subsidiary company w.e.f. 05 December 2022.

For, UR SUGAR INDUSTRIES LIMITED formely known as HKG LIMITED
Lava Ramesh Katti
Managing Director
DIN : 02777164